

September 7, 2021

**BSE Limited** 

Corporate Relationship Department, Phiroze Jeejebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001. SCRIP CODE: 503960 National Stock Exchange of India Limited Listing Department, Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051

SCRIP CODE: BBL

Dear Sir / Madam,

Sub.: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure requirements) Regulations 2015, please find enclosed herewith the Newspaper Cuttings with regard to the Notice of the 74<sup>th</sup> Annual General Meeting of the Company, scheduled to be held on Friday, September 24, 2021 at 11.00 A.M. IST, through Video Conferencing / Other Audio Visual Means, published in below mentioned Newspapers:

- Free Press Journal (in English); & (published on September 4, 2021)
- Navshakti (in Marathi).

You are requested to take the same on your record.

Thanking You,

Yours sincerely, For **Bharat Bijlee Limited** 

Durgesh N. Nagarkar Company Secretary & Senior General Manager, Legal

Encl.: a/a

Sd/

ASSET RECOVERY MANAGEMENT BRANCH

Bank of India Building, First Floor, 28, S. V. Road, Andheri (W), Near Andheri West Railway Station, Mumbai - 400 058 Tel No. - 26210406/07, Email: Asset.MNZ@bankofindia.co.in

]... Certificate Holders

]... Certificate Debtors

M/s. Pooja Plastic Industries, a partnership firm of Mrs. Laxmi Shankar Yadav and Mr. Arvind Kumar Yadav, having its office at C/2, Jawahar Nagar, S.V. Road, Goregaon (W).

MRS. Laxmi Shankar Yadav, partner of M/s. Pooja Plastic Industries having address at C/2

Mr. Arvind Kumar Yadav partner of M/s. Pooja Plastic Industries having address at C/2, Jawahar Nagar, S.V. Road, Goregaon (W), Mumbai -  $400\,062$ 

Mr. Gulab Sudhvesha, residing at Room No.5, Chawl No.2,A, Sutar Chawl, Gavdevi Road,

Mr. Dinesh Kumar Yadav, residing at Plot No9, Room No.404, Shanti Nagar, Mira Road (E)

Mr. Ajit Kumar Yadav, residing at Shop No.1, Shanghani Tower, Mira Road (E), Dist. Thane

Whereas Hon'ble Presiding Officer, Debts Recovery Tribunal No.II Mumbai has drawn up the Recovery

Certificate in Original Application No 112/2008 for recovery of Rs.26,21,257.29 with interest from the Certificate Debtors and a sum of Rs.73,82,582.29 is recoverable together with further interest and charges

And whereas the undersigned has ordered the sale of the property mentioned in the Schedule below in

And whereas a sum of Rs. 73,82,582.29 (Rupees Seventy Three lacs eighty two thousand five hundred eighty two and paise twenty nine only) along with pendent-lite and further interest @ 12% from the date of filing of application i.e. 29.02.2008 till payment and/or realization from CDs.

Notice is hereby given that in absence of any order of postponement, the said property shall be sold on

07.10.2021 between 02:00 PM to 03:00 P.M. (with auto extension clause in case of bid in last 5 minutes before closing, if required) by e-auction and bidding shall take place through "On line Electronic Bidding" through the website of M/s e-Procurement Technologies Ltd., <a href="https://drt.auctiontiger.net">https://drt.auctiontiger.net</a>

B-704, Wall Street - II, Opp. Orient Club, Near Gujarat College, Ellis Bridge, Ahmedabad - 380 006 Gujarat (India) Phone No. 079-40270594/596/598/568/557, 07940230841/844/806/813/814/815/818

The sale will be of the property of the defendant above named as mentioned in the schedule below and the

liabilities and claims attaching to the said property, so far as they have been ascertained, are those specified

The property will be put up for the sale in the lots specified in the schedule. If the amount to be realized

satisfied by the sale of a portion of the property, the sale shall be immediately stopped with respect to the remainder. The sale also be stopped if, before any lot is knocked down, the arrears mentioned in the

said certificate, interest costs (including cost of the sale) are tendered to the officer conducting the sale or

proof is given to his satisfaction that the amount of such certificate, interest and costs have been paid to

No officer or other person, having any duty to perform in connection with sale, either directly or indirectly bid

for, acquire or attempt to acquire any interest in the property sold. The sale shall be subject to the conditions

prescribed in Second Schedule of the Income Tax Act, 1961 and the rules made there under and to the

The particulars specified in the annexed schedule have been stated to the best of the information of the

undersigned, but the undersigned shall not be answerable for any error, mis-statement or omission in this

1.The reserve price below which the property shall not be sold is Rs. 21,70,000/- (Rupees Twenty One

2. The amount by which the bid is to be increased shall be Rs. 25,000/- (Rupees Twenty Five Thousand

only). In the event of any dispute arising as to the amount of bid, or as to the bidder, the lot shall at once

3. The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot. It shall be in the discretion of the

undersigned to decline/acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate

I.The public at large is hereby invited to bid in the said E-Auction. The online offers along with **EMD Amount** 

Rs 2,17,000/-,(Rs Two Lakhs Seventeen Thousand only) is payable by way of RTGS/NEFT in the Account No. 30043253890 with State Bank of India, Fort Market Branch, Mumbai, IFSC Code No:

SBIN0005347 of Recovery Officer, DRT-II Mumbai. The EMD amount can also be deposited by way of

DD/Pay order in favour of Recovery Officer, DRT-II, Mumbai in R.P No.477 of 2016. Attested photocopy

of TAN/PAN card and Address Proof shall be uploaded with the online offer. The last date for submission of online offers alongwith EMD and the other information/ details is 04.10.2021 by 4.30 p.m. The Physical

inspection of the properties may be taken between 10.00 a.m. and 5.00 p.m. w.e.f. 01.10.2021 at the

5. The copy of PAN, card, Address proof and identity proof, E-mail ID, Mobile No. and declaration if they

are bidding on their own behalf or on behalf of their principals. In the latter case, they shall be required to

deposit their authority and in default their bids shall be rejected. In case of the company copy of resolution

passed by the board members of the company or any other document confirming representation /attorney

of the company and the receipt/counter file of such deposit should reach to the said service provider or

CH Bank by e-mail or otherwise by the said date and hard copy shall be submitted before the Recovery Officer-II, DRT-II, Mumbai on 04.10.2021 upto 4.30 p.m. In case of failure, bid shall not be considered.

6.The successful bidder shall have to deposit 25% of his final bid amount after adjustment of EMD by

next bank working day i.e. by 4.30 P.M. in the said account as per detail mentioned in para 4 above.

. The purchaser shall deposit the balance 75% of final bid amount on or before 15th day from the date of

sale of the property. If the 15th day is Sunday or other Holiday, then on the first bank working day after

the I5th day by prescribed mode as stated in para 4 above. In addition to the above the purchaser shall

also deposit poundage fee with Recovery Officer-I, DRT-II @ 2% upto Rs.1,000/- and @ 1% of the

In case of default of payment within the prescribed period, the deposit, after defraying the expenses of

the sale, may, if the undersigned thinks fit, be forfeited to the Government and the defaulting purchaser

shall forfeit all claims to the property or the amount deposited. The property shall be resold, after the issue

of fresh proclamation of sale. Further the purchaser shall also be liable to make good of any shortfall or

The refund of EMD to the unsuccessful bidders at the close of auction shall be made only in the account

The undersigned reserves the right to accept or reject any or all bids if found unreasonable or postpone

Details of any

encumbrance to

which property is

other

liable

Mortgaged

excess of said amount of Rs.1,000/- through DD in favour of Registrar, DRT-II, Mumbai.

difference between his final bid amount and the price for which it is subsequently sold.

The property is being sold on "AS IS WHERE IS BASIS" AND "AS IS WHAT IS BASIS".

assessed

Not

available

upon the property

or any part thereof

number mentioned by such bidder by the concerned bank.

the auction at any time without assigning any reason.

No. of Description of the property to Revenue

be sold with the names of the

co-owners where the property

belongs to defaulter and any

other person as co-owners.

Plot No 72,73,74 at Survey

admeasuring 1000 sq ft

situated at Alivali. Tal:

No 39/1. Unit No 11

1 .(Org. Applicants)

REGD.A/D/DASTI/AFFIXATION/BEAT OF DRUM & PUBLICATION/NOTICE BOARD OF DRT

SALE PROCLAMATION

OFFICE OF THE RECOVERY OFFICER-I DEBTS RECOVERY TRIBUNAL-II, MUMBAI

MTNL Bhavan, 3rd Floor, Colaba Market, Colaba, Mumbai

PROCLAMATION OF SALE UNDER RULES 38, 52(2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS DUE TO BANK AND FINANCIAL INSTITUTIONS ACT, 1993

Jawahar Nagar, S.V. Road, Goregaon (W), Mumbai - 400 062

Poisar, Kandivali (W), Mumbai - 400 101

For further details contact: Mr. Ravindra More, Mob: +91 9773669194

**PUBLIC NOTICE** 

Motiram Bhane has purchased the leasehold right in respect of Plot No.A

62 in MIDC, Dombivali Industrial Area, situated at village Asade Golival

Taluka and Registration Sub-District Kalyan, District and Registration

District Thane, containing by admeasuring 1000 Sq. Mtrs. along with

structure standing thereon hereinafter referred to as "the said Property"

rom Shri Faheem Mohhamad Yusuf Kohari Proprietor of M/s Quality Meta

Art through Bank of Maharashtra (Mortgagee Bank) under the private treaty

respect of the said Property in his favour from the Maharashtra Industria

Development Corporation (MIDC).

undersigned at the address given below.

G-1, Nirmal "B" CHS, Behind Janam Hospital,

Uttam Angre Road, Charai, Thane (W)

Now my client intends to get transfer & assign leasehold right i

Hence this notice to the public at large that, if any person or person

naving any claim, charge, right, interest, lease, sub-lease, lien, or any other

claim of whatsoever nature, against the said plot or any portion thereof, he/

she/it may lodge his/her/their claim in writing supported by the relevan

documents within Fourteen days from the date of publication hereof, to the

If no such claim or objection be lodged with the undersigned within

the aforesaid period, my client shall be free to complete the procedure

of transfer & assign leasehold right in respect of the said Property in his

favour, without regard to any such claim and the same, if any, shall be

Notice is hereby given to the public at large that, my client Shri Vijay

Notice under section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (The Act) Particulars of Mortgaged Name of Outstanding Borrower(s) (A) NPA (C) Amount (Rs.) (D) property/ (ies) (B) LOAN ACCOUNT NO. FLAT NO.6, 2ND FLOOR Rs. 13,28,924.70/- (Rupe 31.03.2021 Thirteen Lakh Twenty-HHLPUN00084223 **VENKATESH TERRACE, S.NO 20.** SAINATH NAGAR CHOWK, 1. SWAPNIL ANIL SHINDE Eight Thousand Nine Hundred Twenty-Four And Paisa Seventy Only) 2. CHANDA ANIL SHINDE KHARADI, PUNE - 411014. MAHARASHTRA as on 29.05.2021 FLAT NO 408, FOURTH FLOOR, BUILDING NO. A5, XRBIA- EIFFEL 26.06.2021 Rs. 22,32,719/- (Rupees Twenty Two Lakh Thirty 2. LOAN ACCOUNT NO. HHLKAL00254882 1. MONA SHISHIR SINGH CITY GUT NO. 1447, VILLAGE Two Thousand Sever CHAKAN, TALUKA KHED, 2. USHA B BAJAJ **Hundred Nineteen Only)** 3. SHISHIR SINGH PUNE-410401, MAHARASHTRA

That the above named borrower(s) have failed to maintain the financial discipline towards their loan account (s) and as per books of accounts maintained in the ordinary course of business by the Company, Column D indicates the outstanding amount Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has been

ied by the Company as Non Performing Asset (as on date in Column C) within the guidelines relating to assets classification issued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each of the borrower In view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his/their liabilities toward: the Company by making the payment of the entire outstanding dues indicated in Column D above including up to date interest,

costs, and charges within 60 days from the date of publication of this notice, failing which, the Company shall be entitled to take possession of the Mortgaged Property mentioned in Column B above and shall also take such other actions as is available to the Please note that in terms of provisions of sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act. "A borrower can tender the entire

amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Secured Creditor only till the date of publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private treaty. Further it may also be noted that in case Borrower fails to redeem the secured asset within aforesaid legally prescribed time frame, Borrower may not be entitled to redeem the property.'

In terms of provision of sub-Section (13) of Section 13 of the SARFAESI Act, you are hereby prohibited from transferring, either by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of his business) any of the secured assets referred to in the notice, without prior written consent of secured creditor.

Place: PUNE/MUMBAI

For Indiabulls Housing Finance Ltd.



Regd. Office: 6th Floor, Electric Mansion, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025. CIN: L31300MH1946PLC005017, Phone: 022 - 24306237, Fax: 022 - 2437 0624 Website: www.bharatbijlee.com, E-mail: bblcorporate@bharatbijlee.com

#### NOTICE OF THE 74TH ANNUAL GENERAL MEETING. REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE DATES

NOTICE is hereby given that the Seventy Fourth (74th) Annual General Meeting (AGM) of the Shareholders of BHARAT BIJLEE LIMITED ('the Company') is scheduled to be held on Friday, September 24, 2021 at 11.00 A.M. IST through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM'), without the physical presence of the Members, pursuant to and in compliance with General Circular No. 02/2021 dated January 13, 2021 read with General Circulars Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020, issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred as 'MCA Circulars') and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 read with Circular No. SEBI/HO/ CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI') (collectively, with MCA Circulars, 'Circulars'), to transact the Ordinary and Special business, as set out in the Notice dated August 4, 2021, convening the said AGM. The Venue of the AGM shall be deemed to be the Registered Office of the Company situated at Electric Mansion, 6th Floor, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025.

In compliance with the Circulars, the requirement of sending the physical copy of AGM Notice and Annual Report to Members has been dispensed with and hence the aforesaid Notice of the AGM together with the Annual Report for the financial year 2020-2021 have been sent only by Electronic Mode (e-mail) to those Shareholders whose email addresses are registered with the Company / Registrar and Share Transfer Agent / Depository Participant(s).

Shareholders are hereby informed that the said Notice of the AGM forming part of the Annual Report for the financial year 2020-2021 is available on the Company's website www.bharatbijlee.com and the websites of the Stock Exchanges i.e., BSE Limited and The National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively as well as on the website of Link Intime India Private Limited ('LIIPL') viz. https://instavote.linkintime.co.in.

The Company has completed the dispatch of the Notice of AGM and Annual Report to the Shareholders through electronic mode on Wednesday, September 1, 2021.

#### **REMOTE E-VOTING:**

NOTICE IS FURTHER given that in compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended from time to time) and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended), the Shareholders are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the said Notice of the AGM dated August 4, 2021, using "remote e-voting" (e-voting from a place other than the venue of the AGM) provided by Link Intime India Private Limited ('LIIPL'). The detailed instructions for remote e-voting facility are contained in Note No. 22 of the Notice of the AGM which has been sent to the Shareholders

The instructions for remote e-voting are given in the Notice of the AGM. Shareholders are requested

- 1. Cut-off date for the purpose of remote e-voting: Friday, September 17, 2021.
- 2. Date and time of commencement of remote e-voting: From 9.00 a.m. IST on Tuesday,
- 3. Date and time of end of remote e-voting: 5.00 p.m. IST on Thursday, September 23, 2021. Remote e-voting shall not be allowed beyond the said time and date.
- The voting rights of the Shareholders shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Friday, September 17, 2021 ("Cut-Off Date") A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting during the AGM.
- Persons who have acquired shares and become Shareholders of the Company after the dispatch of the AGM Notice and holds shares as on the cut-off date, i.e. Friday, September 17, 2021, may obtain the User ID and Password by sending a request to the Company's e-Mail ID investorcare@bharatbijlee.com or rnt.helpdesk@linkintime.co.in by mentioning their Folio No./DP ID and Client ID No.
- 6. Shareholders who have casted their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM through VC / OAVM, but shall not be entitled to cast their vote again.
- Shareholders attending the AGM through VC / OAVM, who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right to vote through electronic voting system provided during the AGM.
- 8. In case of any queries / grievances pertaining to e-voting, you may refer to the Frequently Asked Questions ('FAQs') and InstaVote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or send an email to enotices@linkintime.co.in or contact on: - Tel: 022 -4918 6000.

## MANNER OF JOINING THE AGM THROUGH VC / OAVM:

Shareholders holding shares as on Cut-off Date shall be able to attend the AGM through VC / OAVM facility (which is being availed by the Company from Link Intime India Pvt. Ltd. through "InstaMeet"), the details of which are provided by the Company in the Notice of the AGM. Detailed process of e-Voting at the AGM by the Shareholders holding shares in dematerialized mode, physical mode or for Shareholders who have not registered their email addresses has been provided in the AGM Notice dated August 4, 2021.

Shareholders attending AGM through VC / OVAM shall be counted for the purpose of the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

## MANNER OF REGISTERING / UPDATING THEIR E-MAIL ID:

Place: Mumbai

Date: September 2, 2021

In case the Shareholder/s has not registered his / her / their email address with the Company / its RTA / Depositories, they can do so by the following below instructions:

- 1. Kindly go to the website of our RTA, Link Intime India Private Ltd., https://linkintime.co.in/, 'under Investor Services > Email/Bank detail Registration, fill in the details and upload the required documents for registering Email / Bank detail and submit;
- 2. Post successful registration of the email, the Member would get soft copy of the notice and Annual Report of the Company. In case of any queries, member may write to rnt.helpdesk@linkintime.co.in;
- 3. It is clarified that for permanent registration of email address, Members are required to register their email addresses, in respect of electronic holdings with their concerned Depository Participants and in respect of physical holdings, with the Company's Share Transfer Agent i.e., Link Intime India Private Limited, Unit: Bharat Bijlee Limited, C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, Email: rnt.helpdesk@linkintime.co.in, by following the due procedure;
- 4. Members may also update their bank details by following the instruction set out in (1) above Mr. Bharat Upadhyay or failing him Mr. Bhaskar Upadhyay, Partners, Messrs N. L. Bhatia & Associates, Practicing Company Secretaries, has been appointed by the Company to act a Scrutinizer to scrutinize the voting process in a fair and transparent manner.

NOTICE IS FURTHER given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and rules made there under and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Friday, September 17, 2021 to Friday, September 24, 2021, both days inclusive, for the purpose of ensuing 74th AGM of the Company and to ascertain the names of Members who will be entitled to receive dividend on the equity shares of the Company for the financial year 2020-2021, if approved by the Members at the AGM.

The detailed instructions regarding the above have been provided in the Notice of the AGM and Shareholders are requested to take note of the same, in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting at the AGM.

For Bharat Bijlee Limited

Company Secretary & Sr. General Manager Legal Before the Executing Court of Recovery Officer,

# The National Co-operative Bank Ltd.

In the Precincts of Read.Office : The National Co op. Bank Ltd; Plot No.8-C, Sector -13, Khanda Colony, New Panvel, Navi Mumbai -410 206. Phone No. 022-27458628, email address: recovery@ncbmumbai.com

Form No. "Z" (See Sub Rule (11 (d-1) of Rule 107 of MCS ACT 1960 & Rules 1961) **Possession Notice for Immovable Property** 

hereas, the undersigned being the Recovery officer attached to the "The National Co Operative Bank Ltd, Mumbai, under the Maharashtra Co-operative Societies Rules 1961 ave issued Demand Notice dated 02.11.2020 calling upon the judgment debtors M/s. Pal Enterprises Partner/Guarantor/Mortgagor 1) Smt. Adarsh Kaur kohli 2) Mr.S. Taranjit Singh Kohli 3) Mr. S. Inderpal Singh kohli to repay the amount mentioned in the notice being Rs.3.23.39.803/- (Rs. Three Crore Twenty Three Lacs Thirty Nine Thousand Eight Hundred Three Only) with further interest with given date from the of receipt of the said notice and the judgment debtors having failed to repay the amount, the undersigned has issued notice for attachment dated 17.08.2021 and attached the property described herein below.

Vhereas, the undersigned could not take physical possession on 02nd September, 202° due to non co-operation from the borrower /Occupant at 1.20 pm. of the mortgaged Security escribed herein below. Therefore the recovery officer has taken symblolic possession of the mortgaged flat. The judgment debtors having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtors and the public in general that the undersigned has taken symbolic Possession of the property described herein below in exercise of powers onferred on him under rule 107[11(d-1)] of the Maharashtra Co-Operative Societies Rules, 1961 on this 02nd day of September 2021.

The judgment debtors in particular and the public in general are hereby cautioned not to dea with the property and any dealings with the property will be subject to the charge of the "The National Co-operative Bank Ltd." For an amount of Rs. Rs. 3.23.39.803/- and interest thereor Description of the Immovable Property:

All that part and parcel of the property consisting of Flat No..A-2, Ground Floor, 'A' Wing The Punjab Co-op. Housing Society Ltd., Plot No-20, Tagore Road, Santacruz (West) Mumbai-400 054

Bounded: On the North by : B Wing / Hamilton Court On the South by : Mayfair Chsl

On the East by : C&EWing. : Tagore Road / Hasmukh Nagar On the West by Place: Mumbai

Bank of India

R.P. No. 477/2016

CD - 1:

CD - 2:

CD - 3:

CD - 4:

CD - 5:

Bank of India, ARM Service Branch

M/s. Pooja Plastic Industries & Ors

Mumbai - 400 062

Dist. Thane - 401 107

401 107

as per the Recovery Certificate / Decree

satisfaction of the said certificate

in the schedule against each lot.

further following conditions.

Lakhs Seventy Thousand only)

as to make it inadvisable to do so.

be again put up to auction.

proclamation

property site

Recovery Officer The National Co-Op Bank Ltd Date: 03.09.2021

#### **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that I am nvestigating the title of M/S. DOMINANT DEVELOPERS PVT. LTD., being Owner of a Residentia Flat No. 1006 (Adm. 721 Sq. Feet Carpet Area) on 10th Floor alongwith one OPEN CAR PARKING SPACE in **SETHIA LINK** VIEW BUILDING at Motilal Nagar No. 2, M. G. Road, Goregoan (W) Mumbai-400 104; alongwith rights and benefits therein.

ANYONE either having or claiming

any right, title, interest and/or claim in respect of the said Flat and the said Open Car Parking Space either by way of sale, transfer exchange, mortgage, charge, gift release, Court Order/Decree, trust muniment, inheritance, possession lease, lien or otherwise howsoeve are hereby requested to make the same known in writing to the undersigned hereof within 14 (fourteen) days of the notice, failing which, the claims of such person/s. if any, will be deemed to have been waived and/or abandoned for all intents & purposes and not binding on aforesaid Owner and/or its successors and/or intending Purchasers viz. MRS. AARTI VIJAY NAGPAL AND MR. VISHAL VIJAY NAGPAL in respect of the said Flat and the said Open Car Parking. DATED: 03-09-2021 SONAL KOTHARI, ADVOCATE

1. LEMIDAS, RAMCHANDRA LANE, MALAD (W) MUMBAI-400064 9820300116 advsonalkothari@yahoo.con

**EXH 71** 

DATED: 26.08.2021

W.

considered as waived

Dt. 3rd September 2021

#### Janata Sahakari Bank Ltd., Pune

(Sangeeta Garje)

Advocate

(MULTISTATE SCHEDULED BANK)

Head Office: 1444. Shukrawar Peth. Thorale Bajirao Road, Pune - 411 002.

Tel.: 020-24453258, 020-24452894 Fax: 020-24493430 Mumbai Recovery Cell: S.K. Bole Road, Agar Bazar, Dadar (West),

Mumbai - 400 028. Mob: 9607983287 E-Mail: mumbai.recovery@janatabankpune.com

Web: www.janatabankpune.com

Sale of Attached Immovable Property U/s. 13 of "The Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002" and Under Rule 8 (5) (c) of the Security Interest (Enforcement) Rules of 2002

(This advertisement is concise form of Proclamation of Sale No. Sec Int/Girgaon/HMM Steel Sy

		Dated 03/09/2021)				
	(On "As is where is Basis")					
Sr. No.	Particulars	Details				
1	Borrower/Mortgagor  Guarantors	M/s. HMM Steel Syndicate Office at - 14, Giriraj Building, Gr. Floor, Carnac Bunder, Mumbai-400009. Through it's Partners:- i) Shri. Chitalia Jay Nimesh ii) Shri. Chitalia Hemal Anantrai iii) Shri. Mehta Jay Mukesh iv) Smt. Bhayani Nila Mayur i) Shri. Chitaliya Jay Nimesh ii) Shri. Chitaliya Hemal Anatrai iii) Shri. Chitaliya Hemal Anatrai iii) Shri. Chitaliya Hemal Anatrai iii) Shri. Bhayani Nila Mayur v) Smt. Bhayani Nila Mayur v) Shri. Bhayani Mayur Gunvantrai (Since Decease) Legal Heirs - i) Smt. Bhayani Kaushal Mayur vi) Shri. Bhayani Kaushal Mayur vi) Shri. Gunvantrai Harjivandas Lathiwala Alias Bhayani (Since Decease) Legal Heirs - Smt. Madhukanta Gunvantrai Bhayani (Wife)				
2	Description of the Secured Asset being Auctioned	Unit No. GP-2, 2nd Floor, Raghu Leela Megha Mall, Behind Poisar Depot, S. V. Road, Kandivali (West), Mumbai - 400067.				
3	Area of Flat	1094 Sq.Fts. (Carpet) i.e. 101.63 S Mtrs. (Carpet)				
4	Assessment or other Taxes	As per Rules of Municipal Corporation of Greater Mumbai & Raghuleela Mega Mall Kandivali (W) Premises Co-op Society Ltd., & other Taxes.				
5	Encumbrances	Not Known to the Bank.				
6	Remarks	The Authorized Officer of Janata Sahakari Bank Ltd., Pune has taken the <b>Symbolic Possession</b> of the Property on 22nd October, 2019. The Authorized Officer also submit the case in Chief Motropolitan Magistrate Court, Mumbai for the <b>Physical Possession</b>				

# Seal

10 Bid Increment

#### Sd/-(Sachin S. Tamhankar) Dy. General Manager /Authorised Officer Janata Sahakari Bank Ltd, Pune

06/10/2021 up to 5.00 P.M.

of the said mentioned property. The

order has been passed by CMM Court.

Mumbai on 26/08/2021. The Physical

Possession of the Property will be

received through Court Commissioner

appointed by CMM Court, Mumbai.

Friday, 8th October, 2021 at 11.30 A.M.

at Janata Sahakari Bank Ltd. Pune -

Recovery Cell Dept., Agar Bazar, S.K.

Bole Road, Dadar (West), Mumbai

Rs. 1,60,00,000/- (Rs. One Crore Sixty

Rs. 16,00,000/- (Rs. Sixteen Lakhs Only)

EMD Amount to be deposited by way

of Demand Draft drawn in favour of

Janata Sahakari Bank Ltd., Pune

Payable at Mumbai. or by RTGS / NEFT

in RTGS Adjustment A/c No.

021262300000001. IFSC No.:

JSBP0000021 of Janata Sahakari Bank

Ltd., Pune Branch Girgaon, Mumbai. The

payment should be made on or before

Rs.1,00,000/- (Rs. One Lakhs Only)

within next few days

400028

Lakhs Only).

Terms & Conditions of sale :-

Date. Time and Place

Earnest Money Deposit

of the Proposed

Reserve Price

Auction

(EMD)

The Property will be sold on "As is where is Basis".

2) To participate in Auction an amount of Rs. 16,00,000/- (Rs. Sixteen Lakhs Only) has to deposit by way of Demand Draft/RTGS / NEFT favouring of Janata Sahakari Bank Ltd., Pune, Branch Girgaon Mumbai. RTGS / NEFT should be made in RTGS Adjustment A/o No. 021262300000001, IFSC No.: JSBP0000021. Demand Draft should be drawn in favour of Janata Sahakari Bank Ltd., Pune payable at Mumbai. The payment should be made on or before 06/10/2021 up to 5.00 P.M.

& in multiples

3) Below Reserve price property will not be sold.

On sale of the said property the successful bidder shall deposi 25% of amount of the total sale price immediately to the Authorise

ther terms and conditions and also to cancel or Postpone the Auction without assigning any reason.

Authorised Officer at the time of Auction. For more details refer :- http://www.janatabankpune.com

Sunil K Meshram

officer and rest of the amount within 15 days from the date of sale The Authorised Officer holds the right to change (i.e. add or delete

6) The Auction Bidders have to submit their KYC Documents with the

Palghar, Distt: Thane Durgesh N. Nagarkar, Given Under my hand and seal on this 26th day of August, 2021.

Recovery Officer DRT – II, Mumbai

Claims, if any, which have been put

forward to the property,

particulars bearing on its

and any other known

nature and value

Not available/

not known

#### रमा फॉस्फेट्स लिमिटेड

(Rama) नोंदणीकृत कार्यालयः ५१/५२, फ्री फ्रेस हाऊस, नरीमन पाइँट, मुंबई - ४०००२१ दूरध्वनी क्रः (९१-२२) २२८३३३५५, फॅक्सः (९१-२२) २२०४९९४६ ईमेलः compliance@ramaphosphates.com संकेतस्थळः www.ramaphosphates.com **कॉर्पोरेट आयडेन्टी नंबर**ः एल२४११०एमएच१८४९पीएलसी०३३९१७

#### ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-मतदान आणि खाते बंद सूचना

पाद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, सप्टेंबर २८, २०२१ रोजी दू. ३.०० वा. सदर आमंत्रण सूचनेत नमुद केल्याप्रमाणे व्यवसायाच्या व्यवहारासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) /अन्य ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (ओएव्हीएम) द्वारे घेण्यात येणार आहे. कंपनी अथवा प्रबंधक आणि हस्तांतरण दलाल (आरटीए) आणि डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) कडे ई-मेल पत्ता नोंदणीकृत असणाऱ्या सभासदांना केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपात, वार्षिक अहवाल २०२०-२१ सह ३६ व्या एजीएमची सूचना दिनांक मे १२, २०२१ आणि जानेवारी १५, २०२१ रोजीच्या सिक्युरीटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) सर्क्युलर्स आणि कॉर्पोरेट कारभार मंत्रालय द्वारे निर्गमित दिनांक ८ एप्रिल, २०२०, एप्रिल १३, २०२०, मे ५, २०२० आणि जानेवारी १३, २०२१ रोजीच्या सर्वसाधारण सर्क्युलर्सनुसार (एकत्रितपणे एमसीए सर्क्युलर्स उल्लेखावे) कंपनीने पाठविली आहे. एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्सद्वारे एजीएमच्या सूचनेच्या प्रत्यक्ष प्रती पाठविणे प्रलंबित करण्यात आले आहे.

३६ व्या एजीएमचे विश्लेषणात्मक विवरणपत्र आणि सूचना समाविष्ट अंतर्गत कंपनीचा वार्षिक अहवाल २०२०-२१ कंपनीचे संकेतस्थळ <u>www.ramaphosphates.com</u> यावर उपलब्ध आहे आणि मुंबई स्टॉक एक्स्चेंजच्या संकेतस्थळावरूनही www.bseindia.com तुम्हाला मिळवता येईल.

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ च्या वेळोवेळी सुधारित सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ तरतदींनुसार, कंपनी ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आमंत्रण सूचनेत नमूद केल्याप्रमाणे विहित व्यवसायासंदर्भात एजीएमपूर्वी/दरम्यान रिमोट ई-मतदानाची सुविधा सभासदांना पुरवित आहे आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपाद्वारे मतदान सुकर होण्याकरिता सीडीएसएलची नियुक्ती कंपनीने केली आहे. एजीएममधील उपस्थिती आणि ई-मतदानासंदर्भात तपशिलवार माहिती आणि सूचना सभेच्या आमंत्रण सूचनेत देण्यात आल्या असून सभासदांना ई-मेल करण्यात आले आहे. याद्वारे सूचना देण्यात येते की, ई-मतदान कालावधी शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी स. ९.०० वा. पासून सुरू होईल आणि ,सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी संध्या. ५.०० वा.पर्यंत संपेल. एजीएम येथे अथवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मत देण्याचा हक्क मिळविण्याची शेवटची तारीख मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१ असेल. रिमोट मतदानाद्वारे मत दिल्याचा त्याचा हक बजावल्यानंतर सभासद सभेमध्ये सहभागी होऊ शकतो मात्र सभेत त्याला पुन्हा मत देण्याचा हक्क नसेल शेवटच्या तारखेच्या दिवशी डिपॉझिटरीजद्वारे सांभाळण्यात येणाऱ्या लाभप्रद मालकांच्या विवरणपत्रातील वा कंपनीच्या सभासदांच्या नोंदणीती नाव असणाऱ्या व्यक्ती एजीएममध्ये मत देण्यास वा ई-मतदान करण्याच्या सुविधेसाठी हक्कदार असतील. कोणत्याही शंका/अडचणी असल्यास, सीडीएसएलच्या संकेतस्थळ www.evotingindia.com वर उपलब्ध फ्रिकेन्टली आस्वड केश्नन्स याचा संदर्भ घ्यावा अथवा श्री. राकेश दळवी. व्यवस्थापक, सीडीएसएल, २५ वा मजला, ए विंग, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल विंग कंपाऊंड्स, एनएम जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई - ४०००१३ यांना संपर्क साधावा अथवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> याना ईमेल करावा वा सर्व कामाच्या दिवशी कार्यालयीन वेळेदरम्यान ०२२–२३०५८५४२/४३ येथे कॉल करावा. सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४२ आणि त्यान्वये लागू नियमावाली, कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ९१ नुसार, आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांद्वारे संमत असल्यास, वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता लाभांशाच्या देयाकरिता कंपनीची सभासद नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तिका मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१ पासून मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१ पर्यंत (दोन्ही दिवस मिळून) बंद राहील. प्रत्यक्ष स्वरूपात धारण केलेल्या शेअर्ससंदर्भात लाभांश हा सप्टेंबर २०, २०२१ रोजी वा तत्पूर्वी कंपनीच्या सभासद नोंदणीत ज्यांचे नाव आहे अशा सभासदांना लागू असेल आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण केलेल्या शेअर्ससंदर्भात लाभांश हा सप्टेंबर २०, २०२१ रोजी कार्यालयीन काम संपताना डिपॉझिटरीद्वारे लाभप्रद मालकांच्या यादी नाव असणाऱ्या सभासदांना देण्यात येईल.

रमा फॉस्फेटस लिमिटेडकरिता

स्थळ: मुंबई तारीख: सप्टेंबर ०४, २०२१

भावना दवे कंपनी सचिव



#### दी नॅशनल को- ऑपरेटिव्ह बँक लि.

नवीन पनवेल (पश्चिम), ४१०२०६ कार्यालय: २१४, रहेजा सेंटर, फ्री प्रेस जर्नल रोड, निरमन पॉईंट, मुंबई - ४०००२१ ईमेल पत्ता: recovery@ncbmumbai.com, दूरध्वनी क्र. ०२२-२७४५८६२८

संदर्भ क्र. एनसीबी/एचओ/आरईसी/३६/२०२०-२१ रजि. एडी मे. भमी आनंद डेव्हपलर

प्रोप्रा.: श्री. आनंद गोपिनाथ शेरावत फ्लॅट क्र. ११३, ११ वा मजला, बी-विंग

बिल्डिंग क्र. २, फेज-॥, कल्पतरु रिव्हर साईड, सेक्टर-१, पंचमुखी हनुमान मंदिरासमोर, टक्का, पनवेल (पश्चिम) पिन-४१०२०६.

#### विषय: सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट २००२ अन्वये सूचना

तुमच्या विनंतीनुसार तुम्हाला बँकेच्या नावे तारण हितसंबंध निर्माण करून विविध मत्तांच्या विरोधात तिच्या खांद कॉलनी, पनवेल शाखेमार्फत १५.०२.२०१६ रोजी बँकेने <mark>खाते क्र. ओडी/७३ द्वारे ओव्हरड्राफट सुविधा मंज्र्</mark> केली आणि रु. ५०.०० लाख वाटप केले. सदर पत सुविधा आणि तुमच्याद्वारे निष्पादित तारण करार/दस्तावेजांचा संबंधित तपशील अनुक्रमे परिशिष्ट 'ए' आणि 'बी' मध्ये नमूद करण्यात आला आहे. तुम्ही सदर करार/दस्तावेजांच्य अटींमध्ये सदर वित्तीय सहाय्य परत करण्याच्या उपक्रमासह वित्तीय सहाय्य घेतलेले आहे. पुढे सदर वित्तीय सहाय्य घेते वेळी बँकेच्या नावे तारण हितसंबंध निर्माण करून नामाधिकार विलेख/रजिस्टर्ड गहाण

-जमा करून गहाण निर्माण केलेले आहे. अशा गहाणाशी संबंधित दस्तावेजसुध्दा परिशिष्ट ''बी'' मध्ये नमूद करण्यात आले आहे.

तारण मत्तेचा संबंधित तपशील परिशिष्ट ''सी'' मध्ये विशेषत: नमूद करण्यात आला आहे. सदर वित्तीय सहाय्य/ए मुविधेचे चलुनुवलन अनियमित बनले आहे आणि कर्ज वेलोवेली रियर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या मून ्र वर्गीकरणाशी संबंधित निर्देश/मार्गदर्शक तत्त्वानुसार ३०.०४.२०१९ रोजी 'नॉन परफॉर्मिंग ॲसेट'' म्हणून वर्गीकृत

सदर वित्तीय सहाय्य यांच्या वैयक्तिक हमीद्रारेसध्दा सरिक्षत आहे.

२) श्री. चंद्रकांत हनमंता राठोड

(३) श्री. मलेश सभाष राठोड

. वारंवार विनंती करूनही तुम्ही सदर थकबाकी/थकीत दायित्वे अदा करण्यास कसूर आणि टाळाटाळ केलेली आहे. त्यामुळे बँक सदर सूचनेच्या तारखेस ६० दिवसांत बँकेसाठी येथील खालील नमूद तुमचे संपूर्ण दायित्व सोडविण्यासाठी सदर सूचना जारी करून ''सदरहू अधिनियमाच्या'' कलम १३(२) अन्वये तुम्हाला याद्वारे बोलाविणे

#### पुढे सुरु... २ (मे. भूमी आनंद डेव्हलपर, प्रोप्रा. श्री. आनंद गोपिनाथ शेरावत) सिक्यरिटायझेशन ॲक्ट अंतर्गत सचन

३१.०८.२०२१ रोजीस तुमचे थकीत दायित्व आणि बँकेला देणे **रु. ४३,८५,५९१.३०/ - (रुपये त्रेचाळीस लाख** पंच्याऐंशी हजार पाचशे एक्याण्णव आणि पैसे तीस मात्र) इतके आहे आणि तुम्ही अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. सह एकत्रित वरील सदर रकमेवरील ०१.०९.२०२१ पासूनचे पुढील व्याजसुध्दा अदा करण्यासाठी जबाबदार

जर तुम्ही सदरहू अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये सदर सूचनेसुनार वरील नमूदनुसार पुढील व्याज/अनुषंगिक खर्च, परिव्यय यासह रू. ४३,८५,५९१,३०/- (रूपये त्रेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार पाचशे एक्याण्णव **आणि पैसे तीस मात्र)** ची वरील सदर रक्कम अदा करण्यास कसूर केल्यास बँक सदरहू अधिनियमाच्या इतर प्रयोज्य तरतुदीन्वये आणि कलम १३ च्या पोटकलम (४) अन्वये तपशील दिलेल्या सर्व किंवा कोणत्याही अधिकाराचा वापग तुम्हाला ही सुध्दा सूचना देण्यात येते की, कलम १३ च्या पोटकलम १३ नुसार तुम्ही बँकेच्या लेखी सहमतीशिवाय

परिशिष्ट ''सीँ'' मध्ये तपशील दिलेल्या सदर तारण, मत्ता, विक्री, भाडेपट्टा किंवा अन्यथा मार्गाने हस्तांतर करू शकत सदर **सूचना** ही कायद्याच्या इतर प्रयोज्य तरतुदीन्वये आवश्यक मानल्यानुसार अशी अन्य कारवाई किंवा कायदेशीय

कार्यवाही करण्यासाठी बँकेच्या हक्काला बाधा येऊ न देता देण्यात येत आहे. आपला स्नेहांकित

#### (श्री. महेंद्र जगन्नाथ वाघ) प्राधिकृत अधिकारी

यांना प्रतः १) सौ. सुषमा आनंद शेरावत

निवासी पत्ता:

निवासी पत्ता:

प्लॉट क्र. ११३, बिल्डिंग २ बी, कल्पतरु, रिव्हरसाईड पार्क, टक्का, पनवेल-४१०२०६. २) श्री. चंद्रकांत हनुमंता राठोड

फ्लॅट क्र. २०२, ए-विंग, संगम अपा., सेक्टर-२९, अगरोली, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-४००६१४. ३) श्री. मलेश सुभाष भट

फ्लॉट क्र. ए/१०३, प्रथम हेरिटेज, प्लॉट क्र. ११ आणि १२, सेक्टर-१९, कामोठे-४१०२०६. तुम्हाला तुमच्याद्वारे निष्पादित हमीच्या अटीनुसार सूचनेत नमूद केलेली रक्कम अदा करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

प्राधिकृत अधिकारी पुढे सुरु...३ (मे. भूमी आनंद डेव्हलपर, प्रोप्रा. श्री. आनंद गोपिनाथ शेरावत)

सिक्युरिटायझेशन ॲक्ट अंतर्गत सूचना

सुविधेचे नाव	३१.०७.२०२१ रोजीस व्याजासह थकबाकी					
ओव्हरड्राफ्ट खाते क्र. ७३	रु. ४३,८५,५९१.३०					
१७.०२.२०१६ रोजी मंजुर						
पये त्रेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार पाचशे एक्याण्णव आणि पैसे तीस मात्र)						
परिशिष्ठ 'त्री'						

## (गहाण निर्माण केल्याचे सर्व पुरवणी दस्तावेज आणि कागदोपत्री पुराव्यांसह तारण दस्तावेजांचा तपशील)

अ.क्र.	दस्तावेजाचे नाव	निष्पादनाची तारीख	रक्कम रु.
	ओडी - ७३		
१	डिमांड प्रॉमिसरी नोट	२३.०२.२०१६	ह. ५०,००,०००.००
2	लिएन आणि सेट ऑफचे पत्र	२३.०२.२०१६	ह. ५०,००,०००.००
3	हमीपत्र	२३.०२.२०१६	ह. ५०,००,०००.००
γ	हमीदार/सहकर्जदारांद्वारे सही केलेले लिएन आणि	२३.०२.२०१६	रु. ५०,००,०००.००
	सेट ऑफचे पत्र		
4	ओव्हरड्राफ्ट विलेख	२३.०२.२०१६	ह. ५०,००,०००.००
ξ	तारण सुरु ठेवण्याचे पत्र	२३.०२.२०१६	रु. ५०,००,०००.००

#### परिशिष्ट-'सी' भाग-। बँकेकडील प्राथमिक तारणांचा तपशिल :

मत्तेचे नाव आणि तिचे वर्णन 

 फ्लॅट क्र. ११३, ११ वा मजला, बी-विंग, बिल्डिंग क्र. २, फेज-॥, कल्पतरु रिव्हर साईड, सेक्टर-१, पंचमुखी हनुमान मंदिरासमोर, पनवेल (पश्चिम), पिन-४१०२०६. मोजमापित ६६.६१ चौ.मी. चटई (७१७ चौ.फ्.).

## वरील मिळकतीच्या गहाणासाठी दस्तावेजांचा तपशिलः

फ्लॅट क्र. ११३, ११ वा मजला, बी-विंग, बिल्डिंग क्र. २, फेज-॥, कल्पतरु रिव्हर साईड, सेक्टर-१, पंचमुखी

मंदिरासमोर, पनवेल (पश्चिम), पिन-४१०२०६. मोजमापित ६६.६१ चौ.मी. चटई (७१७ चौ.फू.) चा दिनांक ०६.०३.२०१३ रोजीचा नोंदणी क्र. २७८३ धारक मे. कल्पतरु + शरयान्स आणि सौ. सुषमा आनंद शेरावत आणि श्री. आनंद गोपिनाथ शेरावत दरम्यानचा दिनांक ०१.०३.२०१३ रोजीचा मूळ विक्री करार.

पाद्वारे सूचना देण्यात येते की, प्रविण कानूभाई यांच्या नावे असलेल्या जेए फायनान्शिअल लिमिटेडचे शेअर प्रमाणपत्र क्र ११ आणि १८४९ आणि विभिन्न क्र २९५६५१२५१ ते २९५६५३२५० आणि ७४३३८९८७६ ते ७४३३९२८७५ धारक इक्विटी शेअर्स क्र. ५००० करीताचे प्रमाणपत्र हरविले किंवा गहाळ झाले आहे आणि निम्नस्वाक्षरीकाराीन सदर शेअर्सकरीता प्रतिलिपी प्रमाणपत्राच्या वितरणाकरीता कंपनीकडे अज केला आहे. हे शेअर्स कंपनी कायदा २०१३ च्य प्रयोज्य तरतुर्दीच्या अनुषंगाने इन्व्हेस्टर एज्यूकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) ला हस्तांतरीत केले गेले आहेत. कोणत्याही व्यक्तीचे सदर शेअर्सच्या संदर्भात दावा असल्यास त्यांनी कंपनीकडे त्यांच्या नोंदणीकृत कार्यालय ७ वा मजला, सिनर्जी, अप्पासाहेब मराठे मार्ग प्रभादेवी, मुंबई ४०००२५ येथे सदर सूचनेच्या तारेखपासून एक महिन्याच्या आत असे दावे दाखल करावेत, अन्यथा कंपनी आयईपीएफ कडून प्रविण कानूभाई लाहिरी यांच्याद्वारे शेअर्स अर्जाचा दावा परत करण्याकरीता ई-पडताळणी अहवाल

जारी करण्याची प्रक्रिया करेल. **नाव :** प्रविण कानूभाई लाहिरी

**पत्ता :** बी-२०१, बागेश्री टॉवर, इस्कॉन मंदिराजवळ, जोधपूर, अहमदाबाद - ३८००१५. शेअरधारकाची सही ठिकाण : अहमदाबाद

दिनांक : ०३.०९.२०२१

#### वेस्ट लेझर रिसॉर्ट लिमिटेड

तयः कार्यालयः क्र. ८०२, मजला-८, रहेजा चेंबर्स, फ्री प्रेस जर्नल मार्ग, सीआयएन क्र. : एल५५१०१एमएच२००८पीएलसी१७७९४१ वेबसाईट : www.

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही दिनांक ११ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या सभेच्या सूचनेत नमुद केलेले कामकाज करण्यासाठी सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स. १०.०० वा. गेट क्र. १०, १ ला मजला, ब्रेबॉर्न स्टेडियम, ८७, वीर निरमन रोड, मुंबई - ४०००२० येथे घेण्यात येणार

कंपनीने सूचनेत नमुद केलेल्या सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमाने त्यांचे मतदान करण्याची सुविधा तिच्य र. दूरस्थ ई-मतदान सुरु होण्याची तारीख आणि वेळ

(स. ९.०० वा भाप्रवे) बी. दरस्थ ई-मतदान समाप्तीची तारीख आणि वेळ : २६ सप्टेंबर, २०२१

\*दरस्थ ई-मतदानाला ५.०० वा. नंतर परवानगी देण्यात येणार नाही सी. कट ऑफ तारीख २१ सप्टेंबर, २०२१

डी. कट ऑफ तारखेस शेअर्स धारण केलेले सभासद दूरस्थ ई-मतदानाची सुविधा घेण्यासाठी किंवा एजीएम मध्ये बॅलट पेपर मार्फत मतदान करण्यासाठी हक्कदार राहतील ई. ज्या सभासदांनी दरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केले आहे ते सभेला हजर राह शकतात पंरत पुन्हा त्याचे

मतदान करण्यासाठी हक्कदार नाहीत. एफ. दूरस्थ ई-मतदानासाठी प्रक्रिया समाविष्ट एजीएमच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता कंपनीच वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.westleisureresort.co.in आणि एनएसडीएलची www.evot-

ing.nsdl.com आणि बीएसई लिमिटेडची www.bseindia.com वर सुद्धा उपलब्ध आहे. जी. कोणीही व्यक्ती ज्यांनी कंपनीद्वारे वार्षिक अहवाल पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि सभासद बनले आहेत आणि कट ऑफ तारखेस शेअर्स धारण केलेले आहेत ते evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवून एनएसडीएल कडून दूरस्थ ई-मतदानाकरिता त्याचा/तिचा लॉगईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त

करू शकतात कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही २४ सप्टेंबर, २०२१ पासून २७ सप्टेंबर, २०२१ पर्यंत

दरस्थ ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही चौकशीकरिता सभासद एफएक्यज चा संदर्भ घेऊ शकतात आणि दरस्थ ई-मतदान युजर मॅन्युअल www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेंक्शनमध्ये उपलब्ध आहे किंवा टोर्ल फ्री क्र. १८००-१०२-०९९० वर फोन करावा किंवा evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवावी. सभासद टेलिफोन क्र. ०२२-२४९९४५४५ येथे श्रीम. सोनी सिंग, असिस्टेंट मॅनेजर, एनएसडीएल यांना सुद्धा संपर्क करू शकतात. ज्या सुद्धा दरस्थ ई-मतदानाशी संबंधिक तक्रारी ऐकतील.

# Bharat Bijlee

### भारत बिजली लिमिटेड

नोंद. कार्यालयः ६वा मजला, इलेक्ट्रिक मॅन्शन, अप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई--४०० ०२५. **सीआयएन**: एल३१३००एमएच१९४६पीएलसी००५०१७, **द्रध्वनी**: ०२२-२४३०६२३७, **फॅक्स**: ०२२-२४३७०६२४ वेबसाईट: www.bharatbiilee.com. ईमेल: bblcorporate@bharatbijlee.com

#### ७४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना रिमोट ई-व्होटींगची माहिती आणि बुक क्लोजरच्या तारखा

याद्वारे सूचना देण्यात येते की, **भारत बिजली लिमिटेड** (''कंपनी'') च्या भागधारकांची **चौऱ्यात्तरावी (७४ वी)** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी भा.प्र.वे. स. ११.०० वा. सदर एजीएम निमंत्रणाच्या दिनांक ०४ ऑगस्ट, २०२९ च्या सूचनेत मांडलेले सामान्य आणि विशेष कामकाज करण्याकरिता निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या. १३ जानेवारी, २०२१ दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. ०२/२०२१ सह वाचता ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० आणि ५ मे, २०२० दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२० आणि २०/२०२० (एकत्रित उल्लेख 'एमसीए सर्क्युलर्स') व सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने जारी केलेले १२ मे, २०२० दिनांकित सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ सहवाचत १५ जानेवारी, २०२१ दिनांकीत सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/प/२०२१/११ (एमसीए सर्क्युलर्स सह एकत्रित सर्क्युलर्स) च्या अनुसार आणि त्यांच्या अनुपालनांत कंपनीच्या भागधारकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत होईल. एजीएमचे ठिकाण हे इलेक्ट्रिक मॅन्शन, ६वा मजला, अप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ येथे स्थित कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय आहे असे समजावे.

सर्क्युलर्सच्या अनुपालनांत सभासदांना एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठवणे गरजेचे नाही म्हणून आर्थिक वर्ष २०२०-२१ साठीच्या वार्षिक अहवालासह एकत्रितपणे एजीएमची वरील सूचना ज्यांचे ई-मेल ॲडेसेस कंपनी/रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजंट/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स कडे नोंदवले आहेत त्या भागधारकांना इलेक्ट्रॉनिक

भागधारकांना याद्वारे कळविण्यांत येते की, आर्थिक वर्ष २०२०-२०२१ साठीच्या वार्षिक अहवालाचा भाग बनणारी एजीएमची सदर सूचना कंपनीची वेबसाईट <u>www.bharatbijlee.com</u> वर आणि स्टॉक एक्स्चेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेड व दी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाईटस् अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि www.nseindia.com वर त्याच प्रमाणे लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) ची वेबसाईट https://instavote.linkintime.co.in. वर उपलब्ध आहे.

कंपनीने बुधवार १ सप्टेंबर, २०२१ रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून भागधारकांना एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल पाठवणे पूर्ण केले.

#### रिमोट ई-व्होटींग

पुढे सूचना देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन अणि प्रशासन) नियम, २०१४ (वेळोवेळी सुधारित केलेले) चा नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (सुधारित) च्या रेग्युलेशन ४४ च्या अनुपालनांत भागधारकांना लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) ने पुरवलेल्या ''रिमोट ई-व्होटींग'' (एजीएमच्या ठिकाणापेक्षा एका वेगळ्या जागेतून ई-व्होटींग) चा वापर करुन ०४ ऑगस्ट, २०२१ दिनांकित एजीएमच्या सदर सूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर त्यांची मते देण्याकरिता सुविधा पुरवलेली आहे. रिमोट ई-व्होटींग साठीचे तपशिलवार निर्देश भागधारकांना पाठवलेल्या एजीएमच्या सूचनेच्या टीप क्र. २२ मध्ये दिले आहेत.

रिमोट ई-व्होटींग साठीचे निर्देश एजीएमच्या सूचनेत दिले आहेत. भागधारकांनी खालील बाबींची नोंद घ्यावी.

- १. रिमोट ई-व्होटींग साठी **कट-ऑफ डेट, शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१**
- २. रिमोट ई-व्होटींग सुरुहोण्याची तारीख आणि वेळः मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१ रोजी भाप्रवे स. ९.०० पासून
- ३. रिमोर्ट ई-व्होटींग संपण्याची तारीख आणि वेळः गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी भाप्रवे सं. ५.०० वा. सदर तारीख आणि वेळेनंतर रिमोट ई-व्होटींगची अनुमती नसेल.
- ४. शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१ (''कट-ऑफ डेट'') रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवलातील त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणांत भागधारकांचे मतदान अधिकार असतील. केवळ कट-ऑफ डेट रोजीस ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीजनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत नोंदवले असेल तीच रिमोट ई-व्होटींगची सुविधा वापरण्यास तसेच एजीएम मध्ये मतदान करण्यास हक्कदार असेल.
- ५. ज्या व्यक्तींनी एजीएमची सूचना पाठवल्यानंतर शेअर्स संपादित करुन त्या कंपनीच्या भागधारक बनल्या असतील आणि शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१ ह्या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असतील त्या त्यांचा फोलिओ क्र./डीपी आयडी व क्लायंट आयडी क्र. नमूद करुन कंपनीचा ईमेल आयडी investorcare@bharatbijlee.com
- किंवा <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> वर एक विनंती पाठवून युजर आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. ६. ज्या भागधारकांनी एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटींगने त्यांची मते दिली असतील ते सुद्धा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहू शकतात परंतु ते पुन्हा त्यांचे मत देण्यास हक्कदार नसतील.
- ७. ज्यांनी रिमोट ई-व्होटींगने आधी त्यांचे मत दिलेले नसतेल अशा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहणाऱ्या भागधारकांना एजीएम मध्ये पुरवण्यांत येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम मार्फत मत देण्याचे त्यांचे अधिकार
- ८. ई-व्होटींग संबंधातील कोणत्याही चौकशा/तक्रारींच्या बाबतीत तुम्ही हेल्पसेक्शन खाली https://instavote.linkintime.co.in वर उपलब्ध फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्युज) आणि इन्स्टाव्होट ई-व्होटींग मॅन्युअल पाह शकता किंवा एक ईमेल enotices@linkintime.co.in वर पाठवू शकतात किंवा दु : ०२२-४९१८ ६०००.

## व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये सामिल होण्याची पद्धतः

कट–ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांना व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएमला हजर राहणे शक्य होईल (जे कंपनी ''इन्स्टमीट'' मार्फत लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि. कडून घेत आहे) ज्याचे तपशील कंपनीने एजीएमच्या सूचनेत दिले आहेत. डिमटेरिअलाईज्ड पद्धतीने, प्रत्यक्ष पद्धतीने शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांनी किंवा ज्यांनी त्यांचे ईमेल ॲड्रेसेस नोंदवले नाहीत त्या भागधारकांसाठी एजीएममध्ये ई-व्होटींग करण्याची तपशीळवार प्रक्रिया प्रक्रिया ४ ऑगस्ट, २०२१ च्या एजीएमच्या सूचनेत पुरवण्यांत आली आहे.

व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहणाऱ्या भागधारकांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या पूर्ततेच्या कारणास्तव हिशोवांत धरले जाईल.

## त्यांचे ई-मेल आयडी नोंदवण्याची/अद्ययावत करण्याची पद्धतः

ठिकाण : मुंबई

दिनांक : २ सप्टेंबर, २०२१

ज्या भागधारकांनी अजुनपर्यंत त्यांचे ई-मेल आयडी कंपनी/तीचे आरटीए/डिपॉझिटरीजकडे नोंदवले नसतील त्यांनी कृपया त्यांचे ई-मेल आयडी खालील प्रमाणे नोंदवावेत.

- १. कृपया आमचे आरटीए, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लि., ची वेबसाईट https://linkintime.co.in/. 'under Investor Services > Email/Bank detail Registration येथे जा तपशील भरा व ईमेल/बँक तपशील नोंदवण्यासाठी आवश्यक दस्तावेज अपलोड करून सबमीट करा.
- २. यशस्वीपणे ईमेल नोंदवल्यानंतर सभासदांना सूचना आणि कंपनीच्या वार्षिक अहवालाची सॉफ्ट कॉपी मिळेल. कोणतीही चौकशी करायची असल्यास, सभासद rnt.helpdesk@linkintime.co.in वर लिह शकतात.
- ३. हे स्पष्ट करण्यांत येते की, ईमेल ॲड्रेस कायमचा नोंदवण्यासाठी, सभासदांनी त्यांचे ईमेल ॲड्रेसेस इलेक्ट्रॉनिक धारणाच्या संबंधात त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् कडे आणि प्रत्यक्ष धारणाच्या संबंधात कंपनीचे शेअर ट्रान्स्फर एजंट म्हणजेच लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, युनीट : भारत बिजली लिमिटेड, सी १०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०००८३, ईमेल rnt.helpdesk@linkintime.co.in येथे योग्य प्रक्रियेनुसार नोंदवावेत.
- ४. वरील (१) मधील सूचनेप्रमाणे सभासदांनी त्यांचे बँक तपशील देखील अद्ययावत करावेत.

सुखीत आणि पारदर्शकपणे मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणून कृती करण्याकरिता कंपनीने मेसर्स एनएल भाटिया अँड असोसिएटस्, व्यावसायिक कंपनी सेक्रेटरीजचे भागीदार श्री. भरत उपाध्याय किंवा ते नसल्यास श्री. भास्कर उपाध्याय यांची नियुक्ती केली आहे.

पुढे सूचना देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम व सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४२ नुसार कंपनीच्या आगामी ७४ व्या एजीएम आणि एजीएम मध्ये सभासदांनी मंजुर केल्यास आर्थिक वर्ष २०२०-२०२१ साठी कंपनीच्या समभागांवर लाभांश प्राप्त करण्यास हक्कदार सभासदांची नावे ठरवण्यासाठी कंपनीची सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके **शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१ पासून शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१** दोन्ही दिवसांसह बंद राहतील.

वरील बाबतीत तपशिलवार निर्देश एजीएमच्या सूचनेत दिले आहेत आणि भागधारकांनी कृपया ते पाहावेत आणि विशेषतः एजीएम मध्ये सहभागी होण्यासाठीचे निर्देश, रिमोट-ई-व्होटींग किंवा एजीएम मध्ये ई-व्होटींग मार्फत मत देण्याची पद्धत जाणून घ्यावी.

> भारत बिजली लिमिटेड साठी दुर्गेश एन नगरकर

कंपनी सेक्रेटरी व सि. जनरल मॅनेजर-लिगल

**OPERATIVE BANK LTD** 411/412, 4<sup>th</sup> Floor, Sunshine Plaza, Naigaor Cross Road, Dadar (East), Mumbai-400 014

**CHANGE OF ADDRESS** Our Dadar (East) Branch presen address 135, Daya Manzil B.J.Devrukhkar Road, Naigaum Estate, Dadar (East), Mumbai – 400 014 shall be shifted from the above address to Shop No.2, Ground Floor Chitra Apartment, Gokuldas Pasta Road, Behind Chitra Cinema, Dadar (East), Mumbai – 400 014 w.e.f 6<sup>th</sup> September 2021.

new premises address. By Order of the Board of

Babu Thomas CHIEF EXECUTIVE OFFICER

#### जाहीर सूचना

माझे पक्षकार श्री रिकी शांतीलाल सत्रा यांचे मार्फत सर्व सामान्य जनतेस असे सचित करण्यात येत आहे कि खोली क्रमांक डी-४१. चारकोप(१) श्री श्रमिक को ऑप हो सोसा लि प्लॉर कमांक ४४६ रोड क्रमांक आर एस सी -३९, म्युनिसिपल " आर" विभाग, सेक्टर ४, चारकोप कांदिवली पश्चिम, मुंबई - ४०००६७ क्षेत्रफळ - ४० चौ. मीटर, हि खोली श्री शरद हनमानप्रसाद जव्हेरी यांच्या नावे मिळकत व्यवस्थापक (डब्लू ), मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, वांद्रे, मुंबई यांच्या मार्फत वर्ल्ड प्रोजेक्ट द्वारे वितरीत केली

श्री शरद हनुमानप्रसाद जव्हेरी यांनी सदर खोली बाबतचे मालकी हक्क आणि इतर सर्व हक्क दिनांक ०५/०७/२००८ रोजी केलेल्या करारनाम्याद्वारे श्री भानजी शिवजी मत्रा श्री रिकी शांतीलाल सत्रा यांचे आजोबा यांचे नावे मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, वांद्रे, मुंबई आणि चारकोप(१) श्री श्रमिक को-ऑप. हौ. सोसा. लि. नोंद झाली श्री भानजी शिवजी सत्रा दिनांक ०५/०७/२०१४ रोजी त्यांच्या चारकोप येथील राहत्या घरी मयत झाले त्यांच्या मागे तीन मुलगे नावे १) स्व. श्री शांतीलाल भानजी सत्रा, २) अमृतलाल भानजी सत्रा ३) पियुष भानजी सत्रा

शांतीलाल सत्रा

माझे पक्षकार श्री रिकी शांतीलाल सत्रा हे म्हाडा देय भरण्यास

भानजी सत्रा आणि २) पियुष भानजी सत्रा याचे सदरची खोली श्री रिकी शांतीलाल सत्र नोंद / हस्तांतरित करण्यास हरकत नाही. प्रकाशनापासून १५ दिवसांत

#### एमको पेस्टिसाईड्स लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय :** बी-१/१, एमआयडीसी इंडस्ट्रियल क्षेत्र, लोटे परशुराम, गाव अवाशी,

तालूका खोड, जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र - ४१५ ७०७.

## व्हिडीओ कॉन्फरेंसिंग मार्फत आयोजित करावयाच्या

कंपनीच्या ३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, कंपनीची ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार दि. २८ सप्टेंबर, २०२० रोजी स. ११.०० वा. भाप्रवे व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्यअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत कॉर्पोरेट अफेअर्सचे मंत्रालय (एमसीए) दारा जारी दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० आणि १३ जानेवारी २०२१ च्या जनरल सर्क्यूलर क्र. अनुक्रमे १४/२०२०. १७/२०२०. २०/२०२०. ०२/२०२१ व सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ने जारी केलेल्या दिनांक १२ मे, २०२० आणि १५ जानेवारी, २०२१ च्या सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी१/सीआयआर/०/२०२०/७९ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ (एकत्रित उल्लेख ''सर्क्युलर्स'') सहवाचन कंपनी कायदा, २०१३ व नियम यांच्या अन्य लागू तरतूदी अनुपालन करून सभेच्या सूचनेत मांडण्यात येणारे कामकाज करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे

वरील सर्क्युलर सह अनुपालन, एजीएमची सूचना व ईलेक्ट्रॉनिक प्रत व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल व एजीएमची सूचना यांच्यासह एजीएमची सूचना केवळ ईलेक्ट्रॉनिक मोडद्वारे सभासदांचे नाव कंपनी/डिपॉझिटरीज अहवालामध्ये नमूद आहे त्यांना सभासदांना ईलेक्टॉनिकली पाठविण्यात आलेली आहे दिप्रदेगीअलाईज्ड स्वरूपांत शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांनी कपया त्यांचे दीमेल ॲडेसेस आणि

मोबाईल क्रमांक त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् मार्फत त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजकडे नोंदवावेत भागधारक जे प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारक आहेत त्यांना ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक व कंपनीचे निबंधक व शेअर ट्रान्सफर एजन्ट लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड rnt.helpdesk@linkintime.co.in वर विनंती पाठवावी.

३४ वी एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.aimcopesticides.com वर व बीएसई लि. वेबसाइट www.bseindia.com वर व आरटीएचे वेबसाइट <u>www.linkintime.co.in</u> वर उपलब्ध आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४२ नुसार सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१ ते सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस धरुन) बंद राहतील.

इलेक्टॉनिक माध्यमातन मत देण्याचे त्यांचे अधिकार वापरण्याची सविधा परवणार आहे. प्रत्यक्ष स्वयपात शेअर्स धारण करणारे किंवा ज्यांनी त्यांचे ईमेल ॲडेस नोंदवले नाहीत ते सभासद ई-व्होटींग मार्फत त्यांचे मत कसे देऊ शकतील त्या पद्धतीसह ई-व्होटींग प्रक्रियेचे निर्देश ३४व्या एजीएमच्या सूचनेचा एक भाग म्हणून पुरवले जातील.

कंपनी तिच्या सभासदांना रिमोट ई-व्होटींग आणि एजीएममध्ये ई-व्होटींग अशा टोन्ही प्रकार

३४ वी एजीएम सूचना भागधारक यांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर लागू कायद्यासह पाठविण्यात आली आहे. सेबी सर्क्युलर अनुसार एजीएमची प्रत्यक्ष प्रत व सूचना व वार्षिक अहवाल कोणत्याही सभासदांना पाठविण्यात आलेली नाही आहे.

एमको पेस्टिसाईड्स लिमिटेड करिता

अनुराधा मातकर दिनांक : ०२ सप्टेंबर, २०२१ कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी एसीएस क. ए५७५७० ठिकाण : मुंबई

पंकच्युअल ट्रेडींग लिमिटेड नंदगीकृत कार्यान्य: ११-बी, मितल टॉयर, फ्री प्रेस जर्नल मार्ग, निरमन पॉइंट, मुंबई – ४०००२१. दरध्वनी क्रमांक: ०२२ - ६१९५ ५३०० / ५२०० • ईमेल: punctualtradingltd@gmail.com

ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी कंपनीच्य सदस्यांची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी दुपारी १:०० वाजता ११–बी, मित्तल टॉवर, फ्री प्रेस जर्नल मार्ग, निरमन पॉइंट, मुंबई – ४०००२१ येथे होईल.

सदर सूचना व त्याचबरोबर प्रॉक्सी प्रपत्र, उपस्थिती स्लिप, आणि संचालकांचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल आणि लेखापरिक्षित वित्तीय विवरण असलेला वार्षिक अहवाल सर्व सदस्यांना त्यांच्या नोंदणीकृत पत्यावर ३ सप्टेंबर, २०२१ रोजी

कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४. मधील कलम २० सोबत वाचते असता कंपनी कायदा. २०१३ मधील उतने या (ज्यारचान) वाला असारा गृणिया २० १०, नघार अरुने २० आसा वाचार जाराता कार्या कर्या है। करुम १०८ अन्यर्थ सदस्याना विके सर्वसामात्रारण समेच्या सुक्तेत नमूद करण्यात आरुंट्या सर्व उरावावर वार्षिक्य सर्वसाधारण समेच्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणाहून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा वापरून त्यांचे मतदान करण्यासाठी ঠিক হল্টাইদ द्वारा दुरस्थ ई–मतदान ("**रिमोट ई–वोर्टींग")** सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि त्याद्वारे सदर मतदानाद्वारे कामकाज करता येईल.

२९ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता (भाप्रवेळ) संपेल. ह्या कालावधीत, सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने . त्यांचे मतदान करू शकतील. त्यानंतर लिंक इन्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारा ई–मतदान यंत्रणा बंद करण्यात येईल सदस्यांचे मतदानाचे अधिकार हे २३ सप्टेंबर, २०२१ रोजी **(''अंतिम मुदतीची तारीख'')** कंपनीच्या भरणा केलेल्य इक्विटी समभाग भांडवलात त्यांनी धारण केलेल्या इक्विटी समभागाच्या प्रमाणात असतील. अंतिम मूदतीच्या तारखेल कंपनीची सदस्य असलेली कोणीही व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेव्या सर्व उरावांवर दूरस्थ ई–मतदान सुविधा वापरून किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान पद्धतीने, मतदान करू शकेल.

वार्षिक सर्वसाधारण समेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर, दूरस्थ ई-मतदान सुविधा वापरून किंवा वार्षिक सर्वसाधारण समेत मतदान पद्धतीने, मतदान करू शकेल. सदर व्यक्ती https://instavote.linkintime.co.in येथे विनंती पाठवून लॉगइन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. परंतु, जर त्या व्यक्तीने अगोदरच लिंक इन्टाईम यांचेकडे दूरस्थ मतदानासाठी नोंदणी केली असल्यास, विद्यमान यूजर आयडी आणि पासवर्डचा मतदान करण्य

अधिकाराचा वापर करू शकतील. ज्यांनी दूरस्थ ई–मतदान सुविधा वापरून त्यांचे मतदान केले आहे असे सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतील परंतु ते पुन्हा त्यांचे मतदान करण्यास पात्र नसतील ई–मतदानासंबंधी काहीही चौकशी करायची असल्यास किंवा प्रश्नांसाठी, कृपया https://instavote.linkintime.co.in येथे हेल्प विभागात उपलब्ध असलेले वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि ई–मतदान पुस्तिका पहावी किंवा

enotices@linkintime.co.in येथे ई-मेल पाठवावे अथवा लिंक इन्टाईम द्वारा देण्यात आलेल्या क्रमांकावर ०२२-४९१८६०० येथे संपर्क साधावा किंवा श्री. राजीव रंजन, असिस्टंट व्हाईस प्रेसिस्डेंट यांच्याशी निश्वित केलेल्या ई-मेल आयडी: rajiv.ranjan@linkintime.co.in येथे संपर्क साधावा. काही तक्रार/समस्या असल्यास, सदस्यांनी मेसर्स लिंक इन्टाईम इंडिया प्राय. लिमि., रजिस्ट्रार आणि समभाग हस्तांतरण एजंट, यांच्याशी संपर्क साधावा. कंपनी कायदा. २०१३ मधील कलम ९१ अन्वये. कंपनीचे सदस्यांचे रजिस्टर आणि समभाग हस्तांतरण पस्तिका

वित्तीय वर्षासाठी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी, बंद राहतील. सभेला उपस्थित राहण्यास आणि मतदान करण्यास पात्र असलेल्या व्यक्ती, स्वत: मतदान करू शकतील किंवा सभेर उपस्थित राहण्यास आणि मतदान करण्यास पात्र असलेल्या व्यक्तीने योग्य प्रकारे स्वाक्षरी केलेल्या विद्रित पपत्राटार

उनास्थ्या राहण्यात जाना नेताना नेताना कर्याता वाच्या अवस्थात वाच्या अवस्था वाच्या अवस्था वाह्या अवस्था /अधिकाग्रदान पात्राहारे सर्व प्रॉक्सीज कंपनीच्या नोहणीकृत कार्यालयात समेच्या ४८ तास अगोदर जमा केल्यार प्रॉक्सी/अधिकृत प्रतिनिधीच्या द्वारे मतदान करू शकतील. पंकच्युअल ट्रेडींग लिमिटेड करिता स्वाक्षरी /

पूर्ण वेळ संचालक

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इन्ट्रेस्ट ॲक्ट, 2002 (द ॲक्ट) च्या कलम 13(2) अन्वये सूचना					
कर्जदारांचे नांव	गहाण मालमत्तेचा तपशिल	एनपीए दिनांक	थकित रक्कम (रू,)		
(अ)	(ब)	(ক)	(ছ)		
ाउंट नं.			04.06.2021 रोजी		
B00365746	ब्लॉक, उर्बाना ॲक्का 2, कन्नमंगला गाव,		₹. 68,87,505.66		

वर उल्लेख केलेल्या कर्जदारांनी कर्ज खात्याची आर्थिक शिस्त पाळलेली नाही आणि कंपनीने सर्वसामान्य व्यवहारात भरलेल्या हिशोब पत्रकानुसार प्रत्येक कर्जदाराकडे स्तंभ ''ड'' मध्ये दर्शविल्याप्रमाणे थकित रक्कम आहे. कर्जफेडीमध्ये कर्जदारांनी सातत्याने काराई केल्यामुळे कंपनीने कर्जदारांच्या कर्ज खात्यातील कर्ज रक्कम अनूत्पादक मालमत्ता (स्तंभ क

मध्ये तारीख अनुसार) म्हणून प्रचलित प्रथेनुसार वर्गीकृत केली आहे. परिणामी, वरील कायद्याच्या कलम 13(2) खाली प्रत्येक कर्जदाराला सूचीत करीत आहेत. वरील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जदारांना सूचित करीत आहे की, त्याने / त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून

स्तंभ 'ब' मध्ये उल्लेख केलेल्या गहाण मालमत्तेच्या ताबा घेण्याचा कंपनीला अधिकार राहील. कृपया नोंद घ्या की सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (8) च्या तरतुदी अनव्ये कर्जदार सिक्युअर्ड क्रेडीटर यांची थकबाकीच्या सर्व किंमती, शुल्क आणि खर्चासहच्या सर्व रकमेचा ताब्यात अस ल्या मालमत्तेच्या विक्रीची जाहीर लिलाव सूचना, बोली, किंमती आमंत्रित करणे,

सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (13) च्या तरतुदीच्या दृष्टीने, आपण येथे विक्री, भाडेतत्वावर किंवा सूचनेत संदर्भित सुरक्षित मालमत्ता (त्याच्या व्यवसायाच्या सर्वसाधारण वर्ग व्यतिरक्त) सुरक्षित लेनदार च्या पूर्व लिखित समंती शिवाय हस्तांतरित करण्यापासून

स्थळ: : चेन्नई (तामिळनाडू) / बेंगळुरू, (कर्नाटक) / वांद्रे (पश्चिम) महाराष्ट्र

प्राधिकत अधिकारी

	सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इन्ट्रेस्ट ॲक्ट, 2002 (द ॲक्ट) च्या कलम 13(2) अन्वये सूचना								
अनु. क्र.	कर्जदारांचे नांव (अ)	गहाण मालमत्तेचा तपशिल (ब)	एनपीए दिनांक (क)	थकित रक्कम (रू,) (ड)					
1.	लोन अकाउंट नं. HHLDUB00295563 1. जस्टिन जॅकब 2. ज्युली थॉमस उर्फज्युली जस्टीन मालवलन 3. जॉन्सन थॉमस चॅगन 4. चूझनफ्लाय ट्रॅवल्स आणि लॉजेस्टिक्स प्रा. लि.	फ्लंट नं. 1901, 19 वा मजला, "लिओना" इन रोडास एन्क्लेव्ह, हिरानंदानी इस्टेट, घोडबंदर रोड, ठाणे, महाराष्ट्र- 400602	12.06.2021	12.06.2021 रोजी रू. 79,20,388.83 (एकोणऐंशी लाख वीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रूपये आणि त्र्याऐंशी पैसे फक्त)					

कर्जफेडीमध्ये कर्जदारांनी सातत्याने काराई केल्यामुळे कंपनीने कर्जदारांच्या कर्ज खात्यातील कर्ज रक्कम अनूत्पादक मालमत्ता (स्तंभ क मध्ये तारीख अनुसार) म्हणून प्रचलित प्रथेनुसार वर्गीकृत केली आहे. परिणामी, वरील कायद्याच्या कलम 13(2) खाली प्रत्येक कर्जदाराला सूचीत करीत आहेत.

स्तंभ 'ब' मध्ये उल्लेख केलेल्या गहाण मालमत्तेच्या ताबा घेण्याचा कंपनीला अधिकार राहील. कृपया नोंद घ्या की सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (8) च्या तरतुदी अनव्ये कर्जदार सिक्युअर्ड क्रेडीटर यांची थकबाकीच्या सर्व किंमती, शुल्क आणि खर्चासहच्या सर्व रकमेचा ताब्यात अस ल्या मालमत्तेच्या विक्रीची जाहीर लिलाव सूचना, बोली, किंमती आमंत्रित करणे,

मालमत्ता (त्याच्या व्यवसायाच्या सर्वसाधारण वर्ग व्यतिरक्त) सुरक्षित लेनदार च्या पूर्व लिखित समंती शिवाय हस्तांतरित करण्यापासून प्रतिबंधित आहात

स्थळ: पादीवोत्तम (केरळ) / पवई / ठाणे (महाराष्ट्र)

PROGRESSIVE CO-Phone No. (022) - 49780131/49780132

All depositors, shareholders and customers are requested to note the

Directors

श्री शांतीलाल भानजी सत्रा दिनांक १४/०६/२०१६ रोजी त्यांच्या राहत्या घरी मयत झाले त्यांची पत्नी श्रीमती प्रमिल शांतीलाल सत्रा या पूर्वीच दिनांक ०९/१२/२००९ रोजी मयत झाल्या त्यांच्या मागे दोन मुलगे नावे १) जॅकी शांतीलाल सत्रा, मयत दिनांक २४/१२/२०२० २) रिकी

सदरची खोली म्हाडा बोर्ड व चारकोप(१) श्र्र श्रमिक को-ऑप. हौ. सोसा. लि. यांचे दप्तरी त्यांचे काका १) अमृतलाल भानजी सत्रा आणि २) पियुष भानजी सत्रा यांची संमती घेऊन आपले स्वतःचे नावे हस्तांतरित करण्यास तसेच सदर मयत मालकाचे कायदेशीर वारसदार नातू व प्रतिनिधी म्हणून मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (डब्लू ) येथे उपरोक्त खोलीकरिता एन.ओ.सी मिळवण्यास उत्सक आहे. माझ्या पक्षकारांचे काका १) अमृतलाल

यांचे नावे म्हाडा बोर्ड व चारकोप(१) श्री श्रमिक को-ऑप. हौ. सोसा. लि. यांचे दप्तरी माझे वर नमूद अशिलानी सदर सूचना खोलीवर तृतिय पक्षकार हित् अधिकार, हिँ दावा किवा आक्षेप असल्यास त्यांचे दावा व आक्षेप माझ्य कार्यालयात पोहोच पावतीसह मागविण्यात येत आहेत. वर विहित कालावधीत जर कोणताही दावा व आक्षेप प्राप्त न झाल्यास सोसायटी व म्हाडा व्यवहार करण्यास मुक्त असल्यास आणी दावा असल्यास त्याग केला आहे असे समजले जाईल आणि

घेतला जाणार नाही दिनांकः 04/09/2021 श्री. रिकी शांतीलाल सत्रा ठिकाणः मुंबई एस. ए. धमाले (वकील)

लोन अका

तदनंतर कोणताही दावा विचारात

## CIN: L67120MH1986PLC039919

सूचना

पाठविण्यात आले आहेत आणि ती कंपनीच्या वेबसाईटवर www.punctualtrading.com येथे देखील उपलब्ध आहे आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना बीएसई लिमिटेड (बीएसई) च्या वेबसाईटवर www.bseindia.com येथे आणि लिंव इन्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इन्टाईम) यांच्या वेबसाईटवर https://instavote.linkintime.co.in येथे देखील

दूरस्थ ई-मतदान कालावधी २७ सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी ०९:०० वाजता (भाप्रवेळ) सुरू होईल आणि

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठविण्यात आल्यानंतर एखाद्या व्यक्तीने कंपनीचे समभाग खरेदी केले आणि सदर व्यक्ती कंपनीची सदस्य बनल्यास आणि अंतिम मुदतीच्या तारखेला तिने समभाग धारण केले असल्यास, सदर व्यक्ती

ठरावावर मतदान करण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल आणि ज्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केले नाही असे सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांच्या मतदानाच्य

२३ सप्टेंबर, २०२१ ते ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) ह्या कालावधीत, ३१ मार्च, २०२१ रोजी संपर्

दिनांक : ३ सप्टेंबर, २०२१

HHLDUB 1. दीपा घनश्याम भाटिया कसाबा होबली, देवनहल्ली तालुका (अडुसष्ठ लाख सत्याऐंशी 2. विक्रम धुरू मलकानी बेंगळुरू - 562157, कर्नाटक हजार पाचशे पाच रूपये आणि सहासष्ठ पैसे फक्त)

60 दिवसांच्या आत वर स्तंभ 'ड'मध्ये दर्शविलेल्या थिकत रकमे सह जपर्यंत चे व्याज, खर्च आणि शुल्क संपूर्ण भरावे, तसे न केल्यास वर

जाहीर निवीदा किंवा खासगी करार प्रकाशित होईपर्यंत भरणा करू शकतो. पुढे याचीही नोंद घ्यावी जर कर्जदार उपरोक्त लिखित वेळेत सिक्युअर्ड ॲसेट्स परत करू शकला नाही तर कर्जदार मालमत्ता परत मिळवण्यास पात्र नसेल.

प्रतिबंधित आहात.

पत्रकानुसार प्रत्येक कर्जदाराकडे स्तंभ ''ड'' मध्ये दर्शविल्याप्रमाणे थकित रक्कम आहे.

वरील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जदारांना सूचित करीत आहे की, त्याने / त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत वर स्तंभ 'ड'मध्ये दर्शविलेल्या थिकत रकमे सह जपर्यंत चे व्याज, खर्च आणि शुल्क संपूर्ण भरावे, तसे न केल्यास वर

जाहीर निवीदा किंवा खासगी करार प्रकाशित होईपर्यंत भरणा करू शकतो. पुढे याचीही नोंद घ्यावी जर कर्जदार उपरोक्त लिखित वेळेत सिक्युअर्ड ॲसेट्स परत करू शकला नाही तर कर्जदार मालमत्ता परत मिळवण्यास पात्र नसेल. सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (13) च्या तरतुदीच्या दृष्टीने, आपण येथे विक्री, भाडेतत्वावर किंवा सूचनेत संदर्भित सुरक्षित

इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड प्राधिकृत अधिकारी

सीआयएन : एल२४२१०एमएच१९८७पीएलसी०४४३६२

दूर. ९१ (२२) ६७६०४०००, फॅक्स : ९१ २२ ६७६०४०६०/७०

ईमेल : aimco@aimcopesticides.com वेबसाइट : www.aimcopesticides.com